

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 -2438281

Email-confo-ak-mh@nic.in

Website – www.grahak.maharashtra.gov.in

कलम -४ (१)

सार्वजनिक प्राधिकरणांची खातेनिहाय यादी

(कलम ४(१) (ख) "माहितीचा अधिकार अधिनियम, २००५" नुसार)

खात्याचे नाव: जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

(अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)

(कलम ४(१) a/b/c/d/ नुसार)

अ.क्र.	सार्वजनिक प्राधिकरणाची निर्मातीकारकानुसार विभागणी	सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव	ठिकाण/संपुर्ण पत्ता
1	राज्यघटनेतच अनुस्यूत किंवा राज्यघटनेनुसार निर्माती
2	संसदेने पारित केलेल्या कायद्यामुळे निर्माती	१.राज्य ग्राहक संरक्षण परिषद २.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई ३.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला	१. मंत्रालय विस्तार, मुंबई -४०००३२. २. जुने प्रशासकीय महाविद्यालय इमारत, खोली क्र.१,२,५ व ६, हजारीमल सोमानी मार्ग, मुंबई ४००००१ ३. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला-444001
3	विधान मंडळाने पारित केलेल्या कायद्यामुळे निर्माती
4	संबंधित राज्य वा केन्द्र शासनाच्या परिपत्रकाने वा आदेशाने निर्माती

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724- 2438281

कलम ४ (१)(ख)

भरीव प्रमाणात शासकीय अर्थ सहाय्य मिळत असलेल्या सार्वजनिक प्राधिकरणांची यादी

खात्याचे नाव: जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

(अन्त, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई)

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

(कलम ४(ख)(एक) (दोन) नुसार)

अ.क्र.	सार्वजनिक प्राधिकरणाची अर्थसहाय्यांनुरूप विभागणी	सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव	ठिकाण/संपुर्ण पत्ता
1	संपूर्ण मालकीचे, पूर्णतः ताब्यातील अथवा भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य केलेले प्राधिकरण
2	भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य केलेली अशासकीय स्वयंसेवी संस्था

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

(कलम -४ (१)(ख)(एक))

कामांचा आणि कर्तव्यांचा तपशील

1	सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव	जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला
2	संपूर्ण पत्ता	जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001
3	कार्यालय प्रमुख	प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.
4	कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे.	अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
5	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो?	राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, मुंबई.
6	कार्यक्षेत्र: भौगोलिक	अकोला शहर व अकोला ग्रामीण क्षेत्र
7	अंगीकृत व्रत (Mission)	ग्राहक संरक्षण अधिनियम व नियम अंतर्गत तरतूदीनुसार कार्यवाही
8	ध्येय/धोरण (Vision)	वरीलप्रमाणे
9	साध्य	वरीलप्रमाणे
10	प्रत्यक्ष कार्य	ग्राहक तक्रारींचे निवारण करून न्यायदानाचे कार्य करण्यात येते.
11	जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशील	जिल्हास्तरावर ग्राहकांच्या दाखल झालेल्या तक्रारींवर सर्व पक्षकारांचे कथन/अभिकथनांचा सर्वकष विचार करून न्यायनिर्णय देणे.
12	स्थावर मालमत्ता	स्व मालकीची कार्यालयीन ईमारत

13	<p>प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता(वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्त काढून, प्रत्येक पातळीवर कार्यकक्षा व संपर्काच्या पत्त्याशी त्याची जोड घालून दाखवावी)</p>	<p>1) महाराष्ट्र शासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यकक्षा- महाराष्ट्र राज्य पत्ता-मंत्रालय विस्तार,मुंबई-४०० ०३२</p> <p>2) ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यकक्षा-महाराष्ट्र राज्य पत्ता- जुने प्रशासकीय महाविद्यालय इमारत, खोली क्र.१,२,५ व ६, हजारीमल सोमानी मार्ग, मुंबई ४०० ००१.</p> <p>3) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला. कार्यकक्षा- अकोला शहर व अकोला ग्रामिण क्षेत्र पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,अकोला- 444001 दूरध्वनी- 0724 2438281</p>
14	<p>कार्यालयाची वेळ आणि दूरध्वनीक्रमांक (सर्व दूरध्वनी क्र.,फॅक्स क्रं.,ई-मेल आणि कार्यालयीन कालानंतर संपर्काचा तातडीचा क्र.असेल तर तोही क्र.द्यावा.)</p>	<p>कार्यालयीन कामकाजाची वेळ: सकाळी ०९.४५ ते सायं.०६.१५ दूरध्वनी व फॅक्स क्रमांक : 0724 2438281 ई-मेल:- confo-ak-mh@nic.in</p>
15	<p>साप्ताहिक सुट्टी आणि विशेष सेवांचा कालावधी</p>	<p>शनिवार, रविवार सुट्टी विशेष सेवांचा कालावधी- नेमून देण्यात आलेला नाही.</p>

-सही-
(ग.रा.ढोक)
जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कार्यालयीन संरचनेचे वेगवेगळे नमुने-कलम ४ (१)(ख)(एक)

<u>न्यायिक</u>	अध्यक्ष	सदस्य-१	सदस्य-२
<u>प्रशासकीय</u>	प्रबंधक		
<u>लेखा</u>	सहायक लेखाधिकारी		
<u>न्यायालयीन</u>	शिरस्तेदार	लघुलेखक (उच्च श्रेणी)	लघुलेखक (निम्न श्रेणी)
<u>आस्थापना</u>	सहायक अधिक्षक	अभिलेखापाल	लिपीक-टंकलेखक व शिपाई

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(एक)

रचना, कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल

रचना:-

ग्राहकांच्या हितसंबंधाचे अधिक चांगल्या त-हेने संरक्षण व्हावे व ग्राहकांच्या तक्रारी जलदरित्या दूर व्हाव्यात म्हणून केंद्र शासनाने ग्राहक कायदा, २०१९ अधिनियमित केला आहे. या कायद्यातील तरतूदीनुसार राज्यात खालीलप्रमाणे यंत्रणेची स्थापना करण्यात आलेली आहे.

1. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग
2. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग

कार्ये व कर्तव्ये:-

ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ मधील तरतूदीनुसार आयोगात दाखल होणा-या तक्रारीमध्ये सर्व पक्षकारांची कथन/अभिकथन यांची सुनावणी घेऊन विहित मुदतीत न्यायनिर्णय देणे.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(दोन)

अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये

१. आयोगापुढे तक्रारदार त्याची तक्रार लेखी स्वरूपात ३ प्रतीत स्विकारणे
२. तसेच तक्रारदाराची टपालाने तक्रार लेखी स्वरूपात प्राप्त झाल्यास ती स्विकारणे.
३. तक्रारदार यांच्याकडून विहित शुल्क स्विकारणे.
४. आयोगापुढे दाखल होणा-या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारींची छाननी करणे.
५. आयोगापुढे दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद त्यासाठी ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत करून संगणकीय (कन्फोनेट प्रणालीमध्ये) सुद्धा नोंद करणे.
६. आयोगापुढे प्राप्त झालेल्या तक्रारींची छाननी केल्यानंतर दाखल सुनावणीकरीता न्यायपिठावर मा.अध्यक्ष व सदस्य यांच्या समोर ठेवणे.
७. आयोगाने दिलेल्या न्यायनिर्णयाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना पाठविणे.
८. आयोगाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे.
९. प्रबंधक कार्यालयीन कामकाज कागदपत्रे, तसेच शासनाकडे करण्यात येणारा आयोगाचा पत्रव्यवहार याची माहिती जिल्हा आयोगाच्या सदस्यांना पुरवील तसेच जिल्हा आयोगाच्या कामकाजास अधिक न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने, तसेच आयोगात दाखल होणारी प्रकरणे प्रबंधकाकडून न्याय मंचाच्या सदस्यांना उपलब्ध करून देणे.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कार्यालयीन रचना व कार्यपध्दती

अ.क्र.	कार्यासन	कर्मचा-यांचे नांव व पदनाम	सोपविलेले कामकाज
१	प्रशासन	प्रबंधक रिक्त पद कार्यभार- श्री.ग.रा.ढोक, सहा.लेखा अधिकारी	कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी, जन माहिती अधिकारी
२	लेखा	श्री.ग.रा.ढोक, सहायक लेखाधिकारी	१)निवृत्तीविषयक प्रकरणे तयार करुन त्याचा पाठपुरावा करणे. २)लेखाविषयक कामकाजाबाबत कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे, ३)लेखाविषयक मंत्रालयीन व इतर शासकीय कार्यालयातील बैठकीस उपस्थित राहून त्याबाबत वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही करणे, ४) अनुदान उपलब्धतेसाठी पाठपुरावा करणे, ५) कार्यालयाचे लेखाविषयक बाबींबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, ६) कार्यालयाचे जागेबाबत/इमारतीबाबत अनुदान उपलब्धतेबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करणे तसेच शासनाकडे वरील विषयाच्या बैठकीत उपस्थित राहणे. वैयक्तिक लेखा ठेव खात्याचे कामकाजाबाबत कार्यवाही करणे,दाखल प्रकरणांत प्राप्त होणारी फि, रक्कम, इ. ७)संबंधित खात्यात जमा करुन त्याबाबची नोंद ठेवणे, ८)प्रचलित नियमानुसार सदरची रक्कम मुदत ठेव खात्यात ठेवणे व त्याची नोंद ठेवणे,मा.आयोगाचे निर्देशानुसार संबंधितांना विहित पध्दतीनुसार व नियमानुसार प्रकरणांतील रक्कम विनाविलंब अदा करणे, ९)मा.आयोगाचे निर्देशानुसार जमा होणारी रक्कम संबंधित खात्यात जमा करुन त्याची नोंद ठेवणे, १०) वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे करणे.
३	न्यायालयीन कामकाज कक्ष	शिरस्तेदार रिक्त पद	1)दैनंदिन बोर्डाच्या केसेस नियमितपणे अभिलेख कक्षाकडून प्राप्त झाल्याबाबत आदल्या दिवशी खातरजमा करणे,सदर संचिका स्विकारुन त्याची पोच अभिलेखापालास देणे. 2)मा.आयोगाची कार्यवाही पुर्ण झालेनंतर प्राप्त झालेल्या प्रकरणांत नोटीसेस काढण्याचे निर्देश असल्यास संबंधित

		<p>लिपीकास पोच घेऊन सुपुर्द करणे व इतर दिशानिर्देशानुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रबंधक विधी, लेखा अधीक्षक यांना संबंधित प्रकरणे सुपुर्द करणे,</p> <p>3) दैनंदिन बोर्डवरील प्रकरणे मा.आयोगास सुनावणीचे वेळेस सादर करणे व सदर प्रकरणी मा.आयोगाचे निर्देशानुसार कामकाज करणे. तसेच मा.आयोगासमोर संबंधित प्रकरणे सादर करतांना मा.आयोगाने सादर प्रकरणांत पुर्वी दिलेल्या आदेश / निर्देशांची अनुपालन / पूर्तता करण्यात आली किंवा कसे, याबाबत मा.आयोगास सदरच्या प्रकरणांच्या सुनावणीपुर्वी अहवाल सादर करणे,</p> <p>4) मा.आयोगासमोर संबंधित प्रकरणांत दाखल झालेली कागदपत्रे मा.आयोगाचे मान्यतेने संबंधित प्रकरणांत पृष्ठांकन करून लावून घेणे व सदरच्या कागदपत्रांस परिशिष्ट क्रमांक देणे,</p> <p>5) मा.आयोगाची कार्यवाही पुर्ण झालेनंतर लघुलेखकांकडून प्राप्त झालेल्या प्रकरणांत नोटीसेस काढण्याचे निर्देश असल्यास संबंधित लिपीकास पोच घेऊन सुपुर्द करणे व इतर दिशानिर्देश असल्यास पुढील कार्यवाहीसाठी प्रबंधक व सहायक लेखाधिकारी यांना संबंधित प्रकरणे सुपुर्द करणे. त्याबाबतची नोंद नोंदवहीत (file movement register) घेणे, व त्यांची पोच घेणे.</p> <p>6) मा.आयोगासमोर सदर दिवशी सुनावणी झालेली प्रकरणे संबंधित लघुलेखकास त्यांची पोच घेऊन त्याच दिवशी सुपुर्द करणे व सदर प्रकरणांतील Daily Order/s तयार झालेनंतर व त्यावर मा.आयोगाचे सदस्यांचे सहा झालेनंतर सदरची प्रकरणे संबंधित लघुलेखकास पोच देऊन स्विकारणे,</p> <p>7) सुनावणी न होऊ शकलेल्या प्रकरणांतील Daily Order/s/रोजनामे तयार करून त्यावर मा.आयोगाचे सदस्यांच्या सहा घेणे व संबंधित नस्तीमध्ये Daily orders/रोजनामे लावणे.</p> <p>8) वरील क्रमांक 5 व 6 मधील प्रकरणांच्या संचिका सदरील कार्यवाही पुर्ण झालेनंतर अभिलेखापालास सुपुर्द करून त्याबाबत संबंधितांची पोच घेणे.</p> <p>9) आयोगाचे ग्रंथालय अद्यावत ठेवणे, मा.आयोगास कायद्याची पुस्तके व न्यायिक दृष्टांत उपलब्ध करून देणे,</p> <p>10) प्रलंबित केसेसचे दरमहा बॅलन्स शीट तयार करून प्रबंधक (विधी) यांना सादर करणे, दैनंदिन ठेपा अद्यावत करणे.</p> <p>11) शिरस्तेदारांना सोपविण्यांत आलेले वरील सर्व कामकाज सर्व शिरस्तेदारांनी आपपसामध्ये एकमेकांशी समन्वय साधून व प्रबंधक विधी/प्रशासन यांचे निर्देशानुसार करणे.</p> <p>12) सदर कर्मचा-यांपैकी रजेवर असलेल्या शिरस्तेदारांच्या कालावधीत/अनुपस्थितीत संबंधित बेंचचे आपल्या स्तरावर योग्य तो समन्वय करून मा.प्रबंधक यांचे निर्देशानुसार कामकाज पहावे.</p> <p>13) वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे करणे.</p>
--	--	--

४	न्यायिक प्रशासन व	लघुलेखक (निश्रे.) श्री.अ.का.आखरे	<p>1)राज्य आयोग, मुंबई कार्यालयातील न्यायिक (प्राधान्याने) व आस्थापनाविषयक कामकाजाचे श्रुतलेखन व टंकलेखनाचे कामकाज करणे,</p> <p>2)मा.आयोगासमोर सुनावणी झालेल्या प्रकरणांतील Daily Order/s व निकाल कन्फोनेट प्रणालीत अंतर्भूत करणे, ज्या प्रकरणातील Data पूर्ण upload झाला वा सदर प्रकरण नविन आहे.</p> <p>3)मा.आयोगाने पारीत निकाल/Daily ordersकन्फोनेट प्रणालीत अपलोड करणे,</p> <p>4)मा.आयोगाचे मा.सदस्यांची दैनंदिन Daily Order/s वर सह्या झालेनंतर, सदर Daily orders संबंधित नस्तीला लावणे, सदरची प्रकरणे संबंधित शिरस्तेदारास त्यांची (file movement register) पोच घेऊन सुपुर्द करणे,</p> <p>5)मा.आयोगाने पारीत केलेल्या निकालपत्रांवर मा.सदस्यांच्या सह्या झालेनंतर सदरचे मुळ निकालपत्र संबंधित प्रकरणांच्या संचिकासह कक्ष क्र.9यांना सुपुर्द करणे. त्याबाबत संबंधितांची पोच घेणे.</p> <p>6)वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे करणे.</p>
५	प्रशासन न्यायिक व	सहायक अधिक्षक श्री.के.बी.पाटील	<p>1) नवीन दाखल तक्रार करून घेणे कॉन्फोनेट प्रणाली मध्ये नोंदी करून घेणे छाननी करून छाननी अहवाल तयार करणे</p> <p>2) सहायक जन माहिती अधिकारी म्हणून काम करणे</p> <p>3) मासिक व त्रैमासिक अहवाल तयार करणे.</p> <p>4) वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे करणे.</p>
६	अभिलेख कक्ष	रिक्त पद अभिलेखापाल	<p>१)आयोगाच्या कार्यालयातील न्यायिक प्रकरणांच्या संचिका तपासणी, कागदपत्र व रोजनाम्याच्या साक्षांकित प्रती संबंधितांना देण्याबाबतची नियमानुसार कार्यवाही करणे,</p> <p>२) मासिक व त्रैमासिक अहवाल तयार करणे. मा.राष्ट्रीय आयोगाचे विनियमानुसार निकाली प्रकरणांच्या दुय्यम संचिका संबंधितांना सुपुर्द करणे व / किंवा सदरच्या संचिकांचे विहित मुदतीनंतर निर्लेखन करणे तसेच मुळ संचिकांचे जतन करणे व विहित मुदतीनंतर सदरच्या संचिकांचे निर्लेखन करणे,</p> <p>३) वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.</p>
७	प्रशासन (आस्थापना)	रिक्त पद लिपिक-टंकलेखक	<p>१) कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांचे यांच्या रजेबाबत कार्यवाही करणे.</p> <p>२) आस्थापनाविषयक अहवाल (मासिक/त्रैमासिक/वार्षिक) तयार करून संबंधित प्राधिका-यांना सादर करणे.</p> <p>३) सेवापुस्तक अद्यावत करणे,</p> <p>४) या कार्यालयात कंत्राटी कर्मचा-यांचे उपस्थिती अहवाल संबंधित कार्यालयास पाठविणे.</p> <p>५)कार्यालयातील जावकविषयक सर्व कामकाजकरणे, आवक जावक टपाल, ई-मेल पाठविण्याचे कामकाज करणे व जावक टपाल पाठविणे,</p>

			<p>६)आयोगाने पारीत केलेल्या अंतिम आदेशांच्या साक्षांकित प्रती संबंधितांना पोस्टाद्वारे पाठविण्याची कार्यवाही करणे.</p> <p>७)टपाल तिकीटांचा हिशोब ठेवणे व वेळोवेळीसंबंधितांना सादर करणे,</p> <p>८)कार्यालयातील जावकविषयक सर्व कामकाजकरणे, ई-मेल पाठविण्याचे कामकाज करणे व जावक टपाल पाठविणे,</p> <p>९)आयोगाने पारीत केलेल्या अंतिम आदेशांच्या साक्षांकित प्रती संबंधितांना पोस्टाद्वारे पाठविण्याची कार्यवाही करणे.</p> <p>१०)वरिष्ठांनी वेळोवेळी मौखिक आदेशानुसार कार्यालयीन कामे करावी.</p> <p>११) मा.आयोगासमोरील न्यायिक प्रकरणांतील सर्व नोटीसेस काढून संबंधितांना पाठविण्याची कार्यवाही करणे व सदरच्या प्रकरणांत त्याबाबतची नोंद घेणे तसेच नोटीसची कार्यवाही पूर्ण झालेनंतर सदरची प्रकरणे अभिलेखापालास सुपुर्द करणे,त्याबाबतची नोंद नोंदवहीत(file movement register)घेणे, व त्यांची पोच घेणे.</p> <p>२२)नोटीसा बजावून आलेनंतर त्याबाबतची संबंधित प्रकरणांत नोद घेणे व / किंवा इंडीया पोस्ट साईटवरून नोटीस बजावणी अहवाल संबंधित प्रकरणांत दाखल करणे,</p> <p>२३)मा.आयोगाचे निर्देशानुसार वॉरंटबाबत कार्यवाही करणे.</p>
--	--	--	--

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(तीन)

निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली.

1. ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ च्या कलम ३५ व ३६ व महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (ग्राहक तक्रार निवारण आयोग) नियम, २०२२ प्रमाणे कार्यपद्धती अनुसरणे.
2. ग्राहक संरक्षण कायदा-२०१९ च्या तरतूदींच्या अधिन राहून जिल्हा आयोगात ग्राहकांच्या दाखल झालेल्या तक्रारींवर दोन्ही पक्षकारांचे कथन/अभिकथनांचा सर्वकष विचार करून विहित मुदतीत न्यायनिर्णय देणे.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001
दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(चार)

स्वतःची कार्ये पार पाडण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके.

ग्राहक संरक्षण कायदा, २०१९, महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम, २०२२ मधील तरतूदींस
कार्यवाही करणे.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(पाच)

कार्ये पार पाडण्यासाठी कर्मचारीवर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख

ग्राहक संरक्षण कायदा, २०१९, महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम, २०२२ मधील तरतूदीस कार्यवाही करणे.

अभिलेख:- आयोगात दाखल झालेल्या सर्व तक्रारी व दरखास्ती.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001
दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(सहा)

नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण

न्यायिक:- निरंक

प्रशासकीय:-

1	अध्यक्ष/सदस्य वैयक्तिक नस्ती	19	तक्रार नस्ती
2	माहितीचा अधिकार नस्ती	20	मध्यस्थ (कक्ष) नस्ती
3	अध्यक्ष/सदस्य यांच्या रजेच्या नस्ती	21	फर्निचर खरेदी नस्ती
4	लेखन, सामग्री व मागणीपत्र नस्ती	22	सेवासंविधा करार नस्ती
5	जुना अभिलेख विक्री नस्ती	23	प्रमाणित प्रती नस्ती
6	कन्फोनेट नस्ती (दाखल तक्रार)	24	संगणक नस्ती
7	गोपनीय अहवाल नस्ती	25	राज्य आयोग पत्रव्यवहार नस्ती
8	वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती नस्ती	26	कार्यालय निर्मिती नस्ती
9	नविन नियुक्ती नस्ती	27	कंत्राटी नियुक्ती (शिपाई) नस्ती
10	आस्थापना अहवाल नस्ती	28	रचना व कार्यपद्धती नस्ती
11	संकिर्ण नस्ती	29	लोक न्यायालय नस्ती
12	ग्रंथालय नस्ती	30	ग्राहक यंत्रणा बळकटीकरण नस्ती
13	निवडणुक आयोग नस्ती	31	हजेरी पट
14	निवृत्तीवेतनाचे लाभ नस्ती	32	ग्राहक जनजागृती नस्ती
15	शासन अधिसूचना/निर्णय/परिपत्रक नस्ती	33	पुर्नसुनावणी नस्ती
16	कार्यमुक्त नस्ती	34	वैद्यकीय तपासणी नस्ती(अध्यक्ष/सदस्य)
17	अधिकारी कर्मचारी सर्व प्रकारच्या रजा नस्ती	35	कार्यालयीन जागा नस्ती
18	जडवस्तु संग्रह नोंदवही	36	इमारत देखभाल नस्ती

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला .

लेखा शाखा-

1. अधिकारी व कर्मचारी वेतन देयके नस्ती
2. सदस्य मानधन (वेतन) नस्ती
3. वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देयके नस्ती
4. प्रवासभत्ता देयके नस्ती
5. कार्यालयीन खर्च नस्ती
6. रोख वही
7. मुदत ठेव नोंदवही
8. मुदत ठेव वाटप नोंदवही
9. वेतनपट
10. वार्षिक अर्थसंकल्प नोंदवही
11. कोषागार देयक नोंदवही
12. वित्तीय संदर्भात शासनाशी केलेला पत्रव्यवहार नस्ती.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला .

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(सात)

धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात लोकांशी विचारविनियम करण्यासाठी किंवा निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील.

प्रस्तुत बाब या कार्यालयास लागू होत नाही.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला .

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001
दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(आठ)

समित्या, परिषदा अथवा मंडळांच्या बैठकीचे तपशील

प्रस्तुत बाब या कार्यालयास लागू होत नाही.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला .

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख)(नऊ)

अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देशिका

अ. क्र.	पदनाम	अधिका-यांचे / कर्मचा-यांचे नांव नाव	संवर्ग	कार्यालयातील रुजू दिनांक	संपर्कासाठी दूरध्वनी/फॅक्स/ई मेल
1	अध्यक्ष	श्री.सादीकअली बशीर सय्यद	राजपत्रित गट-अ	19/10/2023	0724-2438281 Email- confo-ak-mh@nic.in
2	सदस्य	श्री.सुहास मधुकर आळशी	राजपत्रित गट-अ	28/05/2019	
3	सदस्या	श्रीमती निलीमा विजयकुमार बेलोकर	राजपत्रित गट-अ	06/10/2023	
4	प्रबंधक	रिक्त	राजपत्रित गट-ब	01/03/2023	पासून रिक्त
5	सहायक लेखाधिकारी	श्री.ग.रा.ढोक	राजपत्रित गट-ब	10/07/2023	
6	शिरस्तेदार	रिक्त	अराजपत्रित गट-ब	05//08/2021	पासून रिक्त
7	सहायक अधिक्षक	श्री.के.बी.पाटील	गट-क	07/02/2023	
8	ल.ले.उ.श्रे.	रिक्त	अराजपत्रित गट-ब	01/02/2023	पासून रिक्त
9	ल.ले.नि.श्रे.	श्री.अ.का.आखरे	अराजपत्रित गट-ब	12/05/2016	
10	अभिलेखापाल	रिक्त	गट-क	06/02/2023	पासून रिक्त
11	लि.टंकलेखक	रिक्त	गट-क	01/08/2020	पासून रिक्त
12	लि.टंकलेखक	रिक्त	गट-क	06/02/2023	पासून रिक्त
13	शिपाई कंत्राटी	श्री.महेश अ.थेटे	गट-ड	14/01/2019	
14	शिपाई कंत्राटी	श्री.शुभम प्र.गावंडे	गट-ड	09/07/2020	

सही

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला .

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख) (१०)

अधिका-यांचे व कर्मचा-यांचे पगार व भत्ते

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 प्रकरण (दोन) ४ (ख) १० नुसार अधिकारी व

कर्मचा-यांचे वेतनाबाबत माहिती.

अ. क्र.	अधिकारी/ कर्मचा-यांचे नांव	पदनाम	वेतन स्तर	मुळ वेतन/ (Basic)	शासकिय नियमानुसार देय असलेले भत्ते (स्थूल रक्कम)
1	श्री.सादीकअली बशीर सय्यद	अध्यक्ष	79290-76450	70290	238986
2	श्री.सुहास मधुकर आळशी	सदस्य	एस-२५	86100	136155
3	श्रीमती निलीमा अरुण बेलोकर	सदस्या	एस-२५	78800	124840
4	रिक्त	प्रबंधक	एस-१५/२०		
5	श्री.ग.रा.ढोक	सहायक लेखाधिकारी	एस-१५	59600	93730
6	रिक्त	शिरस्तेदार	एस-१४		
7	श्री.के.बी.पाटील	सहायक अधिक्षक	एस-१३	42300	66915
8	रिक्त	ल.ले.उ.श्रे.	एस-16		
9	श्री.अ.का.आखरे	ल.ले.नि.श्रे.	एस-16	81200	127210
10	रिक्त	अभिलेखापाल	एस-८		
11	रिक्त	लि.टंकलेखक	एस-८		
12	रिक्त	लि.टंकलेखक	एस-८		
13	श्री.महेश अ.थेटे	शिपाई	कंत्राटी	11989	11989
14	श्री.शुभम प्र.थेटे	शिपाई	कंत्राटी	11989	11989

सही

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख) (अकरा)

दिनांक ०१ एप्रिल, २०२३ ते ३१ मार्च २०२४ कालावधीसाठी मंजूर झालेल्या आणि खर्च झालेल्या रकमेचा तपशील

नमुना 'क' चालू वर्षासाठी

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शीर्ष	मंजूर अनुदान	नियोजित वापर	समर्पित अनुदान
१	वेतन	रु.5370000/-	रु.3720191/-	रु.1649809/-
२	दूरध्वनी, वीज व पाणी	रु. 86314/-	रु.64412/-	रु.21902/-
३	कंत्राटी तत्वावरील कर्मचा- यांच्या वेतनासाठी	रु.4584000/-	रु.3558656/-	रु.1025344/-
४	देशांतर्गत प्रवास खर्च	रु.31033/-	रु. 31033/--	रु.00
५	कार्यालयीन खर्च	रु.72194/-	रु.72194/-	रु.00
६	भाडेपट्टी व कर खर्च	रु.60444/-	रु.32439/-	रु.28205/-
७	संगणक खर्च	रु.00	रु.00	रु.00

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला .

नमुना 'ख' मागील वर्षासाठी (२०२२-२०२३)

(रूपयांमध्ये)

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शीर्ष	मंजूर अनुदान	नियोजित वापर	समर्पित अनुदान
१	वेतन	रु.7983000/-	रु.7150496/-	832504/-
२	दूरध्वनी,वीज व पाणी	141000/-	68839/-	72161/-
३	कंत्राटी तत्वावरील कर्मचा- यांच्या वेतनासाठी	5295466/-	5258533/-	36733/-
४	देशांतर्गत प्रवास खर्च	69000/-	62348/-	6652/-
५	कार्यालयीन खर्च	87000/-	86831/-	169/-
६	भाडेपट्टी व कर खर्च	25000/-	25000/-	00
७	संगणक खर्च	3000/-	2550/-	450/-

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख) (बारा)

अनुदान वाटपाची पद्धत

प्रस्तूत बाब या कार्यालयास लागू होत नाही. या कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रातील बाब नाही.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख) (बारा)

अनुदान वाटप कार्यक्रमातील लाभार्थींचा तपशील

कार्यक्रमाचे/योजनेचे नांव

अ.क्र.	लाभधारकाचे संपूर्ण नाव आणि पत्ता	दिलेल्या अनुदानाची रक्कम/दिलेल्या सवलतीची रक्कम
निरंक		

प्रस्तुत बाब या कार्यालयास लागू होत नाही.

(ग.रा.ढोक)
जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख) (तेरा)

कोणतीही सवलत, परवाना अथवा अधिकारपत्र मिळालेल्या लाभार्थीचा तपशील

परवाना/ परवानगी/सवलत यांचा प्रकार –

परवाना देणारी अधिकारी व्यक्ति

अ.क्र.	परवानाधारकाचे नांव	परवाना क्रमांक	परवाना दिल्याची तारीख	किती काळासाठी वैध	सर्वसामान्य अटी	परवान्याचा तपशील**
निरंक						

प्रस्तुत बाब या कार्यालयास लागू होत नाही.

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख) (चौदा)

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती

अ. क्र.	दस्तऐवज/ धारिणी नोंदवहीचा प्रकार	विषय	कोणत्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती साठवलेली आहे?	ही माहिती ताब्यात असलेल्या व्यक्तीचे नांव
1	कन्फोनेट	न्यायिक खटले (खटले नोंदणी, रोजनामे, काँज लिस्ट, निकालपत्र, अंमलबजावणी अर्ज नोंदणी आणि अंमलबजावणी आदेश) कार्यालयीन आदेश, परीपत्रके	1)कन्फोनेट confonet.nic.in 2)संकेतस्थळ grahak.maharashtra.gov.in	नॅशनल इन्फोमेटिक सेंटर(NIC)

सही

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला .

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख) (पंधरा)

उपलब्ध असलेली माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा

सुविधांचा प्रकार:

- जनतेसाठी कार्यालयीन कामकाजाची वेळ 10.00 ते 17.30 राखून ठेवण्यात आली आहे.
- परस्परसंवादी संकेतस्थळाची (इंटरॅक्टिव्ह वेबसाईट) माहिती :-<https://confonet.nic.in>
- शासनाने या कार्यालयास कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. तथापी, जनतेला ग्राहक आयोगाबाबत अधिक माहिती मिळावी याकरीता शासनाने हेल्पलाईन सुरु केली असून त्या हेल्प लाईनचा क्र.022 - 40293000 असा आहे.
- पक्षकाराने न्यायिक अभिलेख तपासणीकरीता अर्ज सादर केल्यास न्यायिक अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात.
- कामाच्या तपासणीच्या संदर्भात न्यायीक कामकाजाबाबत दैनंदिनी माहिती पक्षकारांच्या तक्रार क्रमांकानुसार उपरोक्त संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात येते.
- शासनाने अधिनियम व नियमांतर्गत कोणतेही विहित नमुना तयार केले नाहीत.
- कार्यालयात सूचना फलक लावण्यात आलेला आहे. त्याद्वारे तक्रार दाखल करण्यासंदर्भात आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत.
- या कार्यालयाकडे जनतेकरीता ग्रंथालय उपलब्ध करून दिलेले नाही. तथापी, दैनंदिन न्यायिक बाबींकरीता आवश्यक असलेल्या अधिनियम व नियमांची पुस्तके या कार्यालयात उपलब्ध आहेत.
- चौकशी कक्षाची/ खिडकीची अथवा स्वागत कक्षाची माहिती मिळण्याची सुविधा नाही.
- कार्यालयीन वेळेनंतर संपर्काची सुविधा उपलब्ध नाही.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001
दूरध्वनी- 0724 2438281

कलम ४(१) (ख) (सोळा)

माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती

जन माहिती अधिकारी

अ.क्र.	जन माहिती अधिका-यांचे नांव	अधिकार पद	माहिती अधिकारी म्हणून त्यांची कार्यकक्षा	संपूर्ण पत्ता/ दूरध्वनी क्रमांक	ई-मेल आयडी (या कायद्यापुरता)
1	श्री.ग.रा.ढोक	प्र.प्रबंधक	या कार्यालयाच्या अखत्यारीतील माहिती	जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001 दूरध्वनी- 0724 2438281	confo-ak- mh@nic.in

सहाय्यक जन माहिती अधिकारी

अ.क्र.	सहाय्यक जन माहिती अधिका-यांचे नांव	अधिकार पद	माहिती अधिकारी म्हणून त्यांची कार्यकक्षा	संपूर्ण पत्ता/ दूरध्वनी क्रमांक
1	श्री.के.बी.पाटील	सहाय्यक अधिक्षक	या कार्यालयाच्या अखत्यारीतील माहिती	जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001 दूरध्वनी- 0724 2438281

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

अपिलीय अधिकारी

अ.क्र.	अपिलीय अधिका-याचे नाव	अपिलीय अधिकार पद	अपिलीय अधिकारी म्हणून त्यांची कार्यकक्षा	संपूर्ण पत्ता/दूरध्वनी क्रमांक	ई-मेल आयडी (या कायद्यापुरता)
1	श्री.गि.गुं.इटकळकर	प्रबंधक (विधी)	या कार्यालयाच्या अखत्यारीतील माहिती	राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे प्रादेशिक खंडपीठ, नागपूर नविन प्रशासकिय इमारत क्र.१, पाचवा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१. दूरध्वनी क्र.0712-2562259	confo-ng2- mh@nic.in

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला- 444001

दूरध्वनी- 0724 -2438281

कलम ४(१) (ख) (सतरा)

जनतेच्या जिव्हाळ्याचे नित्य-नियमित निर्णय आणि काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय

या कार्यालयाचे कामकाज अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने उपरोक्त संदर्भात कोणतीही कार्यप्रणाली विहित केलेली नाही.

-सही-

(ग.रा.ढोक)

जनमाहिती अधिकारी तथा प्र.प्रबंधक,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला.